



WHITE ORGANIC AGRO LIMITED

312A, Kailas Plaza, VallabhBaug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA
Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: www.whiteorganicagro.com |
Email: whiteorganicsweb@gmail.com; CIN: L01100MH1990PLC055860

Date – 01st August, 2024

To,
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai- 400 001

Scrip Code: 513713

Sub.: Revised Newspaper Publication in respect of information regarding 34th Annual General Meeting proposed to be held on August 31st, 2024 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM).

Ref: Regulation 30 of SEBI (LODR) Regulation, 2015

The Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide its Circular dated 5th May, 2020, read with Circulars dated 8th April, 2020, Circular No. 2/2021 dated 13th January, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") extended via Circular No. 3/2022, Circular No. 10/2022, 11/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023. SEBI Circular No.: SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79; SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4, SEBI/HO/DDHS/P/CIR/2023/0164 read with other rules and regulations issued by SEBI and as applicable to the Company, permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a common venue.

Further we inform that in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the 34th AGM of the Company is proposed to be held on Saturday, August 31st, 2024 at 11.00 AM through VC/OAVM or as maybe approved by the Board.

Pursuant to Regulations 47, 30 and Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclosed the copies of revised newspaper advertisement published in Pratahkal (Marathi Language) Edition dated August 01st, 2024 in respect of information regarding the 34th AGM of the Company.

Kindly take the above on your record

Thanking You,

For **White Organic Agro Limited**



Mr. Darshak Rupani
Managing Director
DIN: 03121939

संपादकीय

मनूची लढाऊ वृत्ती व ऐतिहासिक विक्रम!

मनू भाकरने मंगळवारी पॅरिस ऑलिंपिकमध्ये इतिहास घडवला. एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदकं पटकावणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरली आहे. मनू भाकरने १० मीटर एअर पिस्टल नेमबाजीत महिलांच्या गटात कांस्य पदक जिंकून भारतासाठी पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदकांचे खाते उघडले होते. त्यानंतर तीनच दिवसांच्या आता मनूने भारतासाठी दुसरे पदक जिंकले आहे. एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदकं मिळवणारी ती भारताच्या ऑलिंपिकच्या इतिहासातील एकमेव खेळाडू बनली आहे. प्रशिक्षक जसपाल राणा यांनी पहिल्या पदकानंतर आशा व्यक्त केली होती की मनू आणखी पदके देखील जिंकू शकते. तसे पाहिले तर मनू भाकरला या ऑलिंपिकमध्ये तिसरे पदक जिंकण्याची संधी देखील असेल. नेमबाजीत २५ मीटर एअर पिस्टल हा मनू भाकरचा आवडता प्रकार आहे. या इव्हेंटमध्ये देखील ती पदक जिंकेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

तसं पाहता भारतासाठी कुस्तीगीर सुशील कुमार आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांनी प्रत्येकी दोन पदकं जिंकलेली आहेत. मात्र त्यांनी ही पदकं दोन वेगवेगळ्या ऑलिंपिक स्पर्धेत जिंकली होती. २००८ च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये सुशील कुमारनं कांस्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये त्याने कामगिरी सुधारत रौप्य पदक पटकावलं होतं. तर पी. व्ही. सिंधूनं २०१६ च्या रियो ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक पटकावलं होतं. त्यानंतर २०२० च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये तिने कांस्य पदक जिंकलं होतं.

पॅरिस ऑलिंपिकमध्ये १० मीटर एअर पिस्टूल प्रकारात कांस्यपदक पटकावणाऱ्या मनू भाकर हिने सरबज्योतच्या साथीने मिश्र सांघिक प्रकारातही साधलेला लक्ष्यभेद मनस्वीच म्हटला पाहिजे. या माध्यमातून देशातील पहिली ऑलिंपिकपदक विजेती महिला नेमबाज होण्यासह दोन पदके मिळविण्याचा विक्रम तिच्या नावावर नोंदविला जाणे, ही भारतीय क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक घटनाच म्हणावी लागेल. खरे तर मनूचा हा प्रवास सोपा नव्हता. मनू मूळची हरियाणाची. बॉक्सर आणि मल्लांचे राज्य, ही हरियाणाची ओळख. शालेय जीवनातच मनूला बॉक्सिंग, स्केटिंग, मार्शल आर्ट, टेनिसचा छंद जडला. अनेक खेळांमध्ये तिने पदकेही प्राप्त केली. मात्र, तिच्या मनाचा खऱ्या अर्थाने कुठल्या खेळाने वेध घेतला असेल, तर नेमबाजीने. वयाच्या १४ व्या वर्षी नेमबाज होण्याचा ध्यास तिने घेतला. त्याला निमित्तमात्र ठरली रिओ ऑलिंपिक स्पर्धा. या स्पर्धेपासूनच नेमबाजी हा तिच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला. त्यानंतर मनूने अनेक स्पर्धा गाजवल्या असल्या, तरी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत जागतिक माजी अव्वल खेळाडू व ऑलिंपियन हिना सिद्धला दिलेला धक्का हा तिच्यासाठी टर्निंग पॉइंट म्हणायला हवा. तेथूनच तिच्या विजयाचा सिलसिला सुरू झाला, असे म्हणता येईल. २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरीही अफलातून. मेक्सिकोतील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धा हा देखील सुवर्णाच्याय ठरवा. १० मीटर एअर पिस्टूल प्रकारात सुवर्णपदक जिंकत दोन वेळच्या विश्वविजेत्या मेक्सिकोच्या अरजेंद्राला नमविण्याची तिची कामगिरी आजही नेमबाजी खेळात लक्षणीय मानली जाते. परंतु, २०१९ च्या विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सुपरफास्ट यशाला अचानक ब्रेक लागवा, तसा हा टप्पा. त्यानंतर ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपद मिळवत तिने जोरदार कमबॅक केले असले, तरी तिला खुणावत होते, ते ऑलिंपिक पदक. देशाला नेमबाजीत पदक प्राप्त करून द्यायचे, हे तिचे स्वप्न होते. त्या जिद्दीनेच ती टोकियो ऑलिंपिकमध्ये उतरली. मात्र, या स्पर्धेत बंदुकीत बिघाड झाल्याने पात्रता फेरीतच तिला गाशा गुंडाळवा लागला. तिच्यासाठी हा अत्यंत कठीण असा प्रसंग होता. आता सगळे काही संपले. पुन्हा नेमबाजी खेळणे नको, अशीच तिची मानसिकता बनली होती. मात्र, तिचे कुटुंबीय व प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या पाठिंब्यामुळे हे अपयशही तिने पचवले. कोणत्याही खेळाडूसाठी बॅंडपॅंचचा काळ हा खूप काही शिकविणारा असतो. मनूला याच काळात बरेच काही शिकायला मिळाले, असे दिसते. या काळात धार्मिकतेकडेही वळलेल्या या रायफलक्वीने भागवद्‌गीतेचे वाचन सुरू केले. श्रीकृष्ण आणि अर्जुनातील संवाद, त्यातले तत्त्वज्ञान यातील खोली समजून घेतली. तू फक्त कर्म करत राहा. फळाची अपेक्षा बाळगू नकोस, या श्लोकाचा तिच्या जगण्यावर विरलक्षण प्रभाव पडला व त्यातूनच ती पुन्हा ताठ कण्याने उभी राहिली. हार किंवा जीत हा फक्त एखाद्या खेळाचा भाग नसतो. तर जीवनातही माणसाला ठायी ठायी याचा प्रत्यय येतो. मात्र, त्याने खचाच्येच नसते. तर आल्यातील लढाऊ वृत्ती कायम ठेवत आपले काम करत राहणे, हाच कर्मयोग असतो. तो कर्मयोग अनुसरला की काय होते, हेच पॅरिसमध्ये लक्ष्यभेद करीत भारताच्या या प्रतिभाशाली खेळाडूने दाखवून दिले आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केलेल्या २२ वर्षीय मनूने त्यानंतर दोनच दिवसांत पुन्हा ऑलिंपिक पदकाला गवसणी घाणेली हा दुष्प्रशंकरायोग्य ठरवा. १० मीटर एअर पिस्टूल मिश्र सांघिक स्पर्धेत पार्टनर सरबज्योतसिंगच्या साथीत तिने देशाला आणखी एक कांस्य पदक मिळवून दिले आहे. या दोघांनीही आघाडीच्या कोरियन जोडीचा १६ विजऊड १० गुणांनी केवला पराभवच त्यांच्यातील गुणवत्तेचे दर्शन घडवले. मागच्या काही वर्षात भारतीय नेमबाजीनी जागतिक स्तरावर चांगली कामगिरी केली. अभिनव बिंद्रा, राजवर्धन राठोड, गगन नारांग यांसारख्या खेळाडूंनी अनेक लक्ष्यभेद करीत नेमबाजीत देशाचा दबदबा निर्माण केला. मात्र, हा ओघ पुढे टिफू शकला नाही. मागच्या १२ वर्षांत नेमबाजीत आपल्याला अपेक्षित लक्ष्य साधता आले नाही. हा दुष्काळ मनू भाकर व सरबज्योतसिंग यांनी संपविला, हे समाधानकारक होय. मनूबरोबरच सरबज्योतसारखा हिरा भारताला गवसला, हेही उत्साहवर्धक. भविष्यात त्याच्याकडूनही मोठ्या अपेक्षा असतील. याशिवाय टेबल टेनिसमध्ये १६ व्या फेरीत स्थान मिळविण्याची मनिका बत्रा हिची कामगिरीही उल्लेखनीय ठरते. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय टेबल टेनिसपटू ठरली आहे. तिच्याकडूनही आशा असतील. दुसरीकडे नेमबाज अर्जुन बुबुताचे पदक मात्र थोडक्यात हुकले. त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले असले, तरी त्याने त्याच्या कामगिरीचे मोल कमी होत नाही. पुढच्या टप्प्यात अन्य खेळांमध्येही भारताला पदकाची संधी असेल. कुस्ती, बॉक्सिंग, बॅडमिंटन, हॉकीमध्येही निश्चित आपल्याला आशा बाळगता येतील. फ्रान्सची राजधानी पॅरिसनगरीत जगभरातील शेकडो खेळाडूंचा सध्या मेळा भरला आहे. शेकडो क्रीडापटू यात आपले कौशल्य पणाला लावत आहेत. आणखी बरेच इव्हेंट व्हायचे आहेत. सध्या तरी जपान, फ्रान्स, चीन, ऑस्ट्रेलिया, कोरिया यांसारखे देश आघाडीवर दिसत आहेत. दोन पदकांसह भारत २५ व्या क्रमांकावर आहे. तथापि, त्याबद्दल सतत खेद व खंत करून काही होणार नाही. देशात आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रीडा सुविधा व प्रशिक्षणाची उपलब्धता असल्याशिवाय काही होणार नाही. त्यादृष्टीने प्रयत्न करावे लागतील. गुणवत्ता हेरून खरे हिरे पुढे आणावे लागतील. मनू, सरबज्योताने आपली कामगिरी फत्ते केली आहे. भविष्यात त्यांच्याच पावलावर पावल टाकून अनेक क्रीडापटू पुढे येतील व देशाचा तिरंगा फडकवतील, यात संदेह वाटत नाही.

अर्थात, ऑलिंपिकच्या इतिहासात एकाच ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक ऑलिंपिक पदकं जिंकण्याचा विक्रम अमेरिकन जलतरणपटू मायकल फेल्ट्स याच्या नावावर आहे. त्याने २००८ मध्ये बीजिंग ऑलिंपिकमध्ये ही कमाल करून दाखवत आठ सुवर्ण पदकं जिंकली होती. २३ सुवर्ण पदकांसह एकूण २८ ऑलिंपिक पदकं जिंकण्याचा त्याचा विक्रम मोडणं खूपच अचघड गोष्ट आहे. तर महिला वर्गात जर्मन जलतरणपटू क्रिस्टिन ओप्टे हिने १९८८ च्या सेऊल ऑलिंपिकमध्ये एकापाठोपाठ एक सहा सुवर्ण पदकं जिंकण्याची कमाल करून दाखवली होती. या सर्वांच्या तुलनेत भलेही मनू भाकरची कामगिरी छोटी वाटत असली तरी भारतातील महिला खेळाडूंची स्थिती पाहता तिच्या कामगिरीचे महत्त्व लक्षात येते.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

आज १ ऑगस्ट, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज १०४ वि जयंती. मराठी मातीत जन्मलेलं एक अनमोल रत्न म्हणजे अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शिधोजी साठे तर आईचे नाव वालुबाई. त्यांचे मूळ नाव तुकाराम असे होते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची व हलाखीची त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. अण्णाभाऊ केवळ दीड दिवस शाळेत गेले बाकीचे सर्व शिक्षण मुंबईच्या झोपडपट्टीत झाले. मुंबईत सुरवातीला त्यांनी मिळेल ती कामे केली नंतर त्यांना मुंबईतील गिरणीमध्ये झाडूवाल्याची नोकरी मिळाली. तिथेच त्यांना कामगारांच्या कष्टमय, दुःखमय जीवनाचे दर्शन झाले. कामगारांचे, संप, मोर्चे पाहून त्यांनी त्यांचा लढाऊपणाही अनुभवला. १९३६ साली कामगार नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते बनले. मुंबईत त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे ऐकली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी ते इतके प्रभावीत झाले की त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरंना आपले गुरू मानले. वडीलांच्या निधनानंतर घरची जबाबदारी त्यांच्यावर पडल्यानंतर ते पुन्हा गावी आले. तिथे बापू साठे या त्यांच्या चुलतभावाच्या तमाशा फडात ते काम करू लागले. १९४२ च्या आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांच्यावर पोलिसांनी पकड वारंट काढले.

पोलिसांना चुकवत ते पुन्हा मुंबईला आले. मुंबईत आल्यावर लोकशाहीर म्हणून ते नावारूपास आले. १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने लाल बावटा या कलापथकाची त्यांनी स्थापना केली. पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला. त्यांच्या ठाणेद्वार, लावणी, पोवाडे, लोकनाट्ये यांचा समावेश असे. महाराष्ट्राची परंपरा, मुंबई कोणची ? ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्ये खूप गाजली. अकलेची गोष्ट, देशभक्त घोटाळे, बेकायदेशीर, पुढारी मिळाला यासारखी त्यांनी

लिहिलेली अनेक वगनाट्य लोकप्रिय झाली. अण्णाभाऊंच्या साहित्यात कथा कादंबरीची निर्मिती ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काडतुसे, आंबी, खुलंवाडी, बरबाद्या केजारी, चिरागनगरची भुते, कृष्णाकाठच्या कथा हे त्यांनी लिहिलेले कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. अण्णाभाऊंनी ३५ कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा, फकिरा, वारणेचा वाघ, माकडीचा माळ, रानगंगा, चिखलातील कमळ, वैश्यंता या त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या खूप गाजल्या. फकिरा या त्यांच्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. फकिरा ही

आजही सर्वाधिक विकली जाणारी कादंबरी आहे. अनेक विद्यापीठात या कादंबरीचा अभ्यासक्रमात समावेश आहे. जो व्यक्ती अवघे दीड दिवस शाळेत गेला त्या व्यक्तीची साहित्य संपदा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी

ठेवण्यात आली हा आधुनिक युगातील एक चमत्कार आहे. म्हणूनच अण्णाभाऊ हे आधुनिक युगातील साहित्यरत्न आहे. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. उर्पक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले

दररोज ३० मिनिटे सायकल चालविल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?



स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी शारीरिक हालचाली करणे खूप महत्त्वाचे आहे. मात्र, या व्य्यग जीवनशैलीत लोकांची शारीरिक हालचाल खूप कमी झाली आहे. त्यामुळे लोक अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. व्यायाम हा आपल्या आरोग्यासाठी फारच महत्त्वाचा असतो. त्यातून अनेकांना व्यायाम रोज करायला जमतही नाही. तेव्हा सायकल चालवणे हा सोपा आणि स्वस्तात मस्त असा पर्याय आहे. मग दररोज ३० मिनिटे सायकल चालविण्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल. डॉ. श्रावणी म्हणतात, “निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचाली खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे रोगांचा धोका कमी होतो आणि फिटनेस सुधारतो. आजकाल फार कमी लोक सायकल चालविताना दिसतात. तुम्हाला माहिती आहे का की, सायकल चालवणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सायकलिंग ही एक उत्तम एक्सरसाइज आहे, असे अनेक जण म्हणतात. सायकल चालविण्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. सायकल चालविणे तुमच्या स्नायू, हाडे आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.”

रोज ३० मिनिटे सायकल चालविण्याचे फायदे
नियमित सायकलिंगमुळे हृदय निरोगी राहते. त्याचप्रमाणे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण देखील सुधारते. सायकल चालवणे ही एक शारीरिक क्रिया आहे, जी हृदय निरोगी ठेवते. सायकलिंग केल्याने शरीरात आवश्यक

अतिवापरामुळे गुडघेदुखी, पाठदुखी किंवा टेंडिनायटिस यांसारख्या दुखापती होऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठी तुमची सायकल योग्य प्रकारे फिट केली आहे ना याची खात्री करणे आवश्यक आहे. **सुरक्षिततेचे उपाय :** सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. डोक्याला दुखापत टाळण्यासाठी हेलमेट घालणे महत्त्वाचे आहे. वाहतुकीचे नियम पाळणे आणि सतर्क राहिल्यास अपघात टाळता येऊ शकतात.

हायड्रेशन आणि पोषण : सायकल चालविण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर योग्य हायड्रेशन आवश्यक आहे. ऊर्जा पाठळी आणि स्नायू पुनर्प्राप्ती समर्थन देणारा संतुलित आहारदेखील आवश्यक आहे. तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि स्नायूंच्या दुरुस्तीमध्ये मदत करण्यासाठी तुम्ही कर्बोदके, प्रथिने व चरबी यांचे मिश्रण वापरले जात असल्याची खात्री करा.

जाहीर सूचना
सर्व जनतेस कळविण्यांत येते की माझे अशिल श्री. मो. आदाम ताहेर खान् , हे फर्टे नं. ९८२, तळ मजला, व्हेश्य किरण को. ऑ. हॉ.सो. लि. अचोळे रोड, नालासोपारा (पु.) जि. पालघर-४०१209 या पर्लेंचे शेअर सर्टीफिकेट क्र. 1077/1995, दि. 23/05/1995, ची मूळ प्रत लॉय्काकडून गहाळ झाली आहे व त्याकरीता त्यांनी दि.31/07/2024, रोजी गहाळ सूचना क्र. 24060/2024 , नोंदविलेली आहे. तरी सदर नोंदणी पावतीची मूळ प्रत कोणही इस्मांस मिळली असल्यास अथवा कुठल्याही प्रकारे हक्क, दावा वा हिस्सेबंध अस्त्युत्सास सदर नोंदीस प्रसिद्धीच्या तारखेपसून 14 दिवसांच्या आत खात्री दिलेल्या पर्यावर संपर्क साधावा. अन्यथा त्यानंर कुठल्याही प्रकारचा हक्क वा दावा मान्य केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
सही/- एस. के. चतुर्वेदी अॅड असोशिएटस् दिनांक: ०१/०८/२०२४ (वकील उच्च न्यायालय) पता: बी/204, सिताराम भवन, अचोळे रोड, नालासोपारा (पु.), जि. पालघर-401209 मोबाईल: 9320662121

अ. क्र.	कामाचे नाव
१	अंबरनाथ पश्चिम जावसई - महेंद्रनगर मुख्य रस्त्यावर स्ट्रीटलाईटची सोय करणे.
२	अंबरनाथ पश्चिम सर्वोदयनगर येथील हितेश टॉवर ते छगन टॉवर पर्यंत रस्त्यावर स्ट्रीटलाईटची सोय करणे.

सदरचे कोटेशन बंद पाकीटात दि. ०८/०८/२०२४ रोजी सायं. ०५:०० वाजेपर्यंत अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात आणून द्यावेत. तसेच कोटेशन प्रशासनाच्या सोयीनुसार हजर कोटेशन धारकांसमक्ष उघडण्यात येतील. सदर कोटेशनचा तपशिल विद्युत विभागात उपलब्ध आहे.

सही/-
मुख्याधिकारी,
अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ

Seal	(Hon. Secretary) Mrs. Pushpalata Palan
--------------------	---

व्हाईट ऑर्गेनिक अॅग्रो लिमिटेड
सीआयएन : L01100MH1990PLC058660
३१२९, कैलास लॉन्डा, व्हडम बाग रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई ४०० ०७७, भारत. दूर : +९१-२२-२८०९१९८४ फॅक्स : +९१ -२२-२८०९१९८४
वेबसाइट : www.whiteorganicagro.com ईमेल : whiteorganicsweb@gmail.com
वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना
सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, व्हाईट ऑर्गेनिक अॅग्रो लिमिटेड यांची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, दि. ३१ ऑगस्ट, २०२४ रोजी स. ११.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेंसिंग / अन्य ऑडिओ व्हिड्युओल मीस (ओएव्हिओ) मार्फत एजीएमच्या सूचनेमधे प्रस्ताित आलेवित केली आहे. सामान्य सक्मूल क्र. २०/२०२० दि. ०५ मे, २०२० व ०८ एप्रिल, २०२० अनुक्रमे बारी केली होती व मिनिसूटी ऑफ कॉर्पोरटि अफेअर्स बॉयव्हॉटचे सक्मूल क्र. १०/२०२२, ११/२०२२ दि. २८ डिसेंबर, २०२२ व ०१/२०२३ दि. २५ सप्टेंबर, २०२३ द्वारे जारी केली होती. सेबी सक्मूल क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी/सीआयआर/२०२३/४ व सेबी/एचओ/सीएफडी/ सीओडी-२/सी/सीआयआर/२०२३/४ व सेबी/एचओ/डीडीएएएल/ सी/सीआयआर/२०२३/०१४८ सहायान अन्व नियम व सेबी द्वारे जारी सूचनेमधे विलिप्त पार पडलेल्या व्यवसायांवर विचार करण्याकरीता आगीजित केली आहे व सदर एजीएम व सदर सूचना एक्सचेंज वेबसाइट https://www.bseindia.com/stock-share-price/white-organic-agro-ltd/whiteorg/513713/corp-information/ वर उपलब्ध असून तुम्ही सदर ई-मतदान पोर्टल https://www.evotingindia.com/noticeResults.jsp वर वॉट्सईप लिमिटेडची वेबसाइट (दि एक्सचेंज) वकन डाउनलोड करता येईल. कंप्नीने सर्व त्यांचे सभासद यांचे त्यांचे मतदान अधिकार काही असल्यास सभासदांचे ईमेल आवडी नोंदीणीकृत नाही आहेत त्यांनी एजीएमच्या (पोरष) ई-मतदान) सूचना/ वार्षिक अहवाल पाम करण्याकरीता सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसस लि. (सीडीएसएल) वकन सदर सूचनेमधे पार पडलेल्या आद्यांवर ई-मतदानाकरीता निर्धारित तारीख अर्थात एक्सपिरीएशन व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसस यांना प्रक्रियेमध्ये कलत आहेत. सूचना वार्षिक अहवाल सूचनेमधे विलिप्त आहे. सभासदांचे नाव सभासदांचे रेजिस्ट्र/ लाभार्थी मालक यांची सूची निधारित तारीख शनिवार, दि. २४ ऑगस्ट, २०२४ रोजी पोरष ई-मतदान सुविधा प्राप्त कानी. मतदानाकरीता सुविधा एजीएमच्या डिडिओ ऑनवर्थ आहे व सभासद पोरष ई-मतदानमार्फत त्यांचे मतदान करू शकत नाहीत व एएएलडीएल द्वारे प्रदानित ई-मतदान मार्फत सभेमधे त्यांचे हक्क बजावू शकतात. सभासद त्यांचे मतदान पोरष ई-मतदानद्वारे एजीएमच्या पूर्वी उपस्थित राहून त्यांचे मतदान पार पाडू शकतात व त्यांचे मतदान https://www.evotingindia.com/noticeResults.jsp वकन पुन्हा करू शकत नाहीत.
भागधारक यांनी त्यांचे तपशील डिपॉझिटरी, कंप्नी वा आर्टीएट यांच्यासह नोंदीणीकृत केले नसल्यास खालील पावले उल्लेखनात येतील व त्यांचे ईमेल आवडी व युजर आवडी व पासवर्ड ई-मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरीता नोंदीणीकरण करावे.
१. प्रत्यक्ष भागधारक यांच्याकरीता - आवश्यक तपशील जसे की फोलिओ क्र., भागधारक नाचे नाव, शेअर प्रमाणपत्र यांची स्कॅन्ड प्रत (पुढील व मागील), फन (सेलक अटरेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (सेलक अटरेस्टेड स्कॅन्ड प्रत) यांना ईमेल कंप्नीचे ईमेल आवडी whiteorganicsweb@gmail.com वा आर्टीएट येथे प्रदान केले आहे
https://web.linkintime.co.in/EmailReg/Email_Regisier.html/ mnt.helpdesk@linkintime.co.in
२. डिप्ट व्हायसाचा भागधारक : कृपया डिप्ट व्हाते तपशील (सीएलएएल-१६ डिजिटल लाभार्थी आवडी वा एएएसएलएल१६ डिजिट डीडीआयडी + सीएलएआयडी), नाव, बलएन्ट मास्टर वा स्थायी खाते अहवाल प्रत, फन (सेलक अटरेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (सेलक अटरेस्टेड स्कॅन्ड प्रत) व कंप्नी वा आर्टीएट यांना वरील निर्दिशित ईमेल आवडीवर करावे.
व्हाईट ऑर्गेनिक अॅग्रो लिमिटेड यांच्याकरीता सही/- ही. धर्माक रूपानी व्हायस्वायपार्षाद संचालक डीआयएन : ०३१९१९३९
दिनांक : २९.०७.२०२४ विवरण : मुंबई



गेलेले दलित आणि श्रमिक यांच्या समृद्धीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहत होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावार खोलवर झालेले होते. जग बदल घालुनी घाव! सांगून गेले मज भीमरावा! हे त्यांचे गीत खूप गाजले. माझी मैना गावाकडं राहिली... ही त्यांची लावणी तर अविस्मरणीय आहे. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे असे ते नेहमी म्हणत. मानवी जीवनातील संघर्ष, नाट्य, दुःख, दारिद्र्य त्यांच्या साहित्यातून

प्रकट होते. जगातील सत्तावीस भाषांमध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याचे भाषांतर झाले आहे. १९५७ साली झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वगताध्यक्ष होते. महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध प्रसिद्ध केले गेले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सम्मानार्थ अण्णाभाऊ साठे अध्यासन सुरू करण्यात आले आहे. असा हा पदादलितांच्या जीवनावार वास्तव लिहिणारा साहित्यरत्न १८ जुलै १९६९ रोजी कालवश झाला. आज त्यांची १०४ वि जयंती त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

पावसाळ्यात गॉंगल, चष्मा खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?

पाऊस आनंदासोबत अनेक समस्या देखील घेऊन येतो. ज्या लोकांना चष्मा असतो त्यांना पावसात चष्म्याची विशेष काळजी घ्यावी लागते. ही काळजी कशी घ्यावी जाणून घ्या. तसेच पावसाळ्यात जर तुम्ही चष्मा खरेदी करत असाल तर काय काळजी घ्याल हे पाहूयात. सनग्लासेस केवळ तुम्हाला स्टायलिश लुक देण्यासाठी नसतात. तर त्याची प्रथम आवश्यकता असते ती, तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करणे आणि आपली दृष्टी अधिक सक्षम बनविणे यासाठी. त्यामुळे तुम्ही खास पावसाळ्यासाठी सनग्लासेस खरेदी करू इच्छित असाल तर, तुमच्या डोळ्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी इथे काही टीप्स दिल्या आहेत. ज्यामुळे तुमची निवड होऊ शकते अधिक योग्य.

अँटी-फॉग कोटिंग - पाऊस आणि आर्द्रतेमुळे लेन्सवर धुके होऊ शकतात, ज्यामुळे तुमची दृष्टी अस्पष्ट होते. अँटी-फॉग कोटिंग असलेले सनग्लासेस अगदी ओलसर परिस्थितीतही स्पष्ट पाहता येते.

जल-प्रतिरोधक कोटिंग - पावसाळ्यात लेन्सवरील पाणी राहिल्यामुळे अडचण होऊ शकते,



यावेळी जल-प्रतिरोधक कोटिंग पावसाचे थेंब चष्म्यावर चिकटू देत नाही. **रॅप-अराउंड स्टाइल** - रॅप-अराउंड स्टाइल चष्मा निवडा. यामुळे तुमच्या डोळ्याभोवती एक मोठा भाग रॅप-अराउंड सनग्लासेस झाकून ठेवतात. ज्यामुळे बाजूंनी पाऊस पडण्यापासून डोळ्यांना संरक्षण मिळते.

टिकाऊ फ्रेम - टिकाऊ, पाणी-प्रतिरोधक फ्रेम्स असलेले सनग्लासेस निवडा. पॉली कार्बोनेट सारखे साहित्य हलके आणि बळकट दोन्ही प्रकारचे असते, ओले हवामान सहन करण्यासाठी ते चांगले असते.

आराम आणि फिट - तुमचे सनग्लासेस तुमच्या नाकावर डोळ्यांसमोर योग्य अंतरावर आणि

कानाला घट्ट पकडून बसतील याची खात्री करा. चष्मा कानाला आरामात आणि सुरक्षितपणे बसने हे सुरक्षेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे असते. तो जर योग्य नसेल तर तो नाकावरून सतत घसरत राहतो. पावसात चष्मा काढ-घाल करण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे चष्मा भुवयांच्या तुलनेत सरळ बसणेचा का याची खात्री करून घ्यावी. तसे होत नसल्यास चष्म्याच्या दुकानात जाऊन चष्मा दुरुस्त करून घ्यावा. **चष्म्याचा बॉक्स** - जास्त पावसात जर तुम्ही चष्मा काढून ठेवणार असाल त चष्म्याचा बॉक्स नेहमी तुमच्या सोबत ठेवा. यामुळे प्रवासात चष्मा सुरक्षित राहील.

जाहीर सूचना
सर्व जनतेस कळविण्यांत येते की माझे अशिल श्री. रामप्राज ए.ए. यादव , हे फर्टे नं. ८५७९, रिस्टी सिव्ही बूटी- को. ऑ. हॉ.सो. लि. सेंट्रल पार्क, नालासोपारा (पु.) जि. पालघर-४०१२०९, या पर्लेंचे मातक आहेत पंतु सदर पर्लेंच्या विक्री करारानी नोंदणी पावती दर्स्तेव्ज क्र. 1077/195, दि. 23/05/1995, ची मूळ प्रत लॉय्काकडून गहाळ झाली आहे व त्याकरीता त्यांनी दि.31/07/2024, रोजी गहाळ सूचना क्र. 23887/2024 नोंदविलेली आहे. तरी सदर नोंदणी पावतीची मूळ प्रत कोणही इस्मांस मिळली असल्यास अथवा कुठल्याही प्रकारे हक्क, दावा वा हिस्सेबंध अस्त्युत्सास सदर नोंदीस प्रसिद्धीच्या तारखेपसून 14 दिवसांच्या आत खात्री दिलेल्या पर्यावर संपर्क साधावा. अन्यथा त्यानंर कुठल्याही प्रकारचा हक्क वा दावा मान्य केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
सही/-</